

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील दुसरी व तिसरी पाळीतील व उर्वरित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी पाळी सुरु करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कंत्राटी निदेशकांचे नियमित शासन सेवेत समायोजन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : संकीर्ण- ३३१७/प्र.क्र. २१०/व्यशि-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : ०८ नोव्हेंबर, २०२४.

- वाचा :-**
१. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-३३१७/प्र.क्र. २१०/व्यशि-३ दिनांक १४ मार्च, २०२४
 २. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांचे पत्र क्र. व्यशिप्र-२०२४/आस्था-३/प्र.क्र.८६/भाग-१/कं.समायोजन/का-४ दि. ०४ ऑक्टोबर, २०२४

शासन शुध्दीपत्रक :-

शासन निर्णय दिनांक १४ मार्च, २०२४ च्या परिच्छेद क्र. ३ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयामधील मुद्दा क्र. ३ पुढीलप्रमाणे आहे :

“सदर पदांकरीता वेतन व भत्त्याकरीता प्रतिवर्षी येणारा खर्च मागणी क्र. झेडए-२, २२३०-कामगार व सेवायोजन, ०३-प्रशिक्षण, (००३) कारागिर व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण, (०२)-कारागिरांचे तांत्रिक व व्यवसाय प्रशिक्षण, (०२) (०८) प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विस्तार करणे (२२३०ए२०९) या लेखाशिर्षातर्गत ०१ वेतन व भत्ते उद्दिष्टामधील तरतूदीतून भागविण्यात यावा.”

या ऐवजी

“सदर पदांचे समावेशन हे आकृतीबंधामध्ये नियमित मंजूर असणाऱ्या रिक्त पदांवर करण्यात आले आहे. त्यामुळे या समावेशन केलेल्या पदांचे वेतन व भत्ते हे “ नियमित मंजूर पदांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षामधून अदा करण्यात येतात त्याच लेखाशिर्षामधून करण्यात यावे. असे वाचण्यात यावे.”

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४११०८१६३१४२३४०३ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(भास्कर बनसोडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सचिव, कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
२. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३. जिल्हा कोषागार कार्यालय (सर्व जिल्हा)
४. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर,
५. सह/ उप संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, संचालनालय, मुंबई
६. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय संचालनालयामार्फत
७. प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (सर्व)
८. निवडनस्ती.